

अनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष
अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज
शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड
करण्याकरीता निवड समितीचे गठन करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,
शासन निर्णय क्रमांक इबीसी-२०१७/प्र.क्र.४०६/शिक्षण-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, विस्तार भवन,
मुंबई-४०० ०३२.
दिनांक : १९ ऑगस्ट, २०१७

वाचा :- शासन निर्णय, सा.न्या.व वि.स.वि. क्र. इबीसी-२०१७/प्र.क्र.२८८/शिक्षण-१,
दिनांक २७ जून, २०१७

प्रस्तावना :-

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेचे सर्व शासन निर्णय, शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन, या योजनेच्या सुधारीत नियमावलीस संदर्भीय दिनांक २७जून,२०१७ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदरहू शासन निर्णयाच्या परिच्छेद (न) मध्ये छाननी समितीमार्फत प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादी / प्रस्तावामधून पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड करणेसाठी प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची रचना करण्यात आलेली आहे.

शासन निर्णय :-

२. सन २०१७-१८ या वर्षाकरीता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावातील छाननी समितीमार्फत छाननी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमधुन पात्र विद्यार्थ्यांची अंतिम निवड करणेसाठी मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे निवड समितीचे गठन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	पदनाम	समितीतील पदनाम
१	मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई	- अध्यक्ष
२	मा.प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई	- सदस्य
३	संचालक तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई	- सदस्य
४	संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई	- सदस्य
५	आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे	- सदस्य सचिव

३. या प्रकरणी मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार निवड समितीने एका आठवड्यात शिफारशी शासनास सादर कराव्यात.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१७०८१८१७१३५९७०२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चंद्रकांत ह. वडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- २) मा. मंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव
- ३) मा. राज्यमंत्री, सामाजिक न्याय यांचे खाजगी सचिव
- ४) प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये, मंत्रालय, मुंबई
- ६) सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ८) संचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय, मुंबई
- ९) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई
- १०) संचालक, लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई
- ११) मा.मुख्य सचिवांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- १२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १ / २ मुंबई / नागपूर
- १३) महालेखापाल (लेखा परीक्षा) १ / २ मुंबई / नागपूर